

# आपण आधीच्या पिढीच्या तुलनेत अधिक जीवन जगणार आहात!!! तरकाय आपण दिर्घ सेवानिवृत्त जीवनाची योजना तयार केली आहे?

सेवानिवृत्ती योजना का आवश्यक आहे?

- वृद्धावस्थेत आपल्या चिकित्साविषयक गरजा खूप महाग होणार आहेत!
- कारण आपण आपल्या मुलांच्या धनातून आपला खर्च चालविणे पसंद करणार नाहीत!
- कारण आपणास वाटते की आपली सेवानिवृत्ती आपल्या कठोर मेहनतीचे फळ असावे, ती शिक्षा असू नये!
- कारण आपणास वाटते की आपली सेवानिवृत्ती आपल्या महत्वाकांक्षांचा अंतिम टप्पा तर असावा परंतु काही नव्या महत्वाकांक्षाही निर्माण व्हाव्यात!
- कारण आपण कामापासून निवृत्त होवू पाहता, जीवनातून नव्हे!

सेवानिवृत्ती योजना काय आहे?

- सोप्या भाषेत, सेवानिवृत्ती योजना ही एक अशी योजना आहे जी एखादा व्यक्ती सक्रिय सेवा काळाच्या समाप्तीच्या वेळी सेवा काळाच्या नंतर जीवनासाठी तयार करतो.
- विवेकपूर्ण सेवानिवृत्ती योजनेत भावी सुरक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी सेवानिवृत्ती कोश चे प्रयोजन केले जाते, जेणेकरून सेवानिवृत्ती नंतर स्वतःच्या व आपल्या प्रियजनांच्या इच्छा आणि विविध गरजा पूर्ण करू शकू.

A Public awareness initiative  
on old-age income security



पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण  
Pension Fund Regulatory and Development Authority

आरामदायक सेवानिवृत्तीची व्यवस्था  
करण्यासाठी वित्तीय योजना आवश्यक असते.

विचार करा

## राष्ट्रीय पेंशन प्रणाली (NPS)



आपल्या जवळच्या POP-SPची माहिती घेण्याकरिता  
टोल फ्री नंबरवर कॉल करा

**1800 110 708**

OR

**SMS**

**NPS to 56677\***

\* मानक शुल्क लागू

एनपीएस विषयी अधिक माहिती घेण्याकरिता आणि  
पीओपी-एसपी यादी बघण्याकरिता  
कृपया पीएफआरडीएची वेबसाइट

[www.pfrda.org.in](http://www.pfrda.org.in) बघा

एनपीएस (NPS) काय आहे?

एक अशी अत्यंत कुशल, तंत्रज्ञान संचालित प्रणाली जी आज लहान—लहान रकमेची बचत करून जीवनाच्या दुसऱ्या पाळीकरिता एक कोश निर्माण करते.

एनपीएस (NPS) का?

- कमी गुंतवणुकीचे उत्पादन
- व्यक्ती, कर्मचारी आणि नियोक्त्यांकरिता करात सवलत
- बाजाराशी निगडित आकर्षक आय
- सुरक्षित, खात्रीलायक आणि ठेव करण्यासाठी सोपी
- अनुभवी व्यवसायी यांच्या द्वारे व्यवस्थापीत पेंशन फंड
- पीएफआरडीए, संसदेत पारित अधिनियमा अंतर्गत स्थापित एक नियामक प्राधिकरण द्वारे विनियमित

यात कोठा सामिल होवू शकतात?

जर आपण खातील पैकी कोणतीही एक किंवा अधिक अटींची पूर्तता करत असाल तर आपण या योजनेत सामिल होवू शकता:

- भारताचे नागरिक, निवासी किंवा अनिवासी
- सामिल होण्याच्या तारखेला आपले वय 18–60 वर्ष या दरम्यान असले पाहिजे
- वेतनभोगी किंवा स्वयं रोजगार करणारा

मी एनपीएस खाते कुठे उघडू शकतो?

पीएफआरडीए द्वारा प्राधिकृत कोणत्याही वर्तमान सेवा प्रदाता (POP-SP) यांच्या जवळ.

